

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील तंत्र शिक्षण संचालनालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये व शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालये यांमधील गट-अ व गट-ब (राजपत्रित) संवर्गातील अधिकाऱ्यांचे सन २०१७-१८ या वर्षातील कार्यमूल्यमापन अहवाल महापार प्रणालीत ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्याकरिता प्राथमिक परिरक्षक, अतिरिक्त परिरक्षक व Organization Unit (OU) च्या नियुक्तीबाबत.

महाराष्ट्र शासन

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासन परिपत्रक क्रमांक :- गोपअ- २०१८/प्र.क्र. १०४/१८/तांशि-१

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक

मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२

दिनांक : १६ मे, २०१८

**संदर्भ :-** शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क्र. सीएफआर-१२१७/ प्र.क्र.१३१/ १३, दि. १५ डिसेंबर, २०१७.

**शासन परिपत्रक :-**

सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भाधीन दि. १५.१२.२०१७ च्या शासन परिपत्रकानुसार सन २०१७-१८ या वर्षापासून गट-अ व गट-ब (राजपत्रित) संवर्गातील अधिकाऱ्यांचे कार्यमूल्यमापन अहवाल महापार प्रणालीत ऑनलाईन पद्धतीने नोंदविणे प्रस्तावित आहे.

२. सदर दि. १५.१२.२०१७ च्या शासन परिपत्रकातील परिच्छेद -५ मध्ये नमूद केल्यानुसार संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या अधिनस्त कार्यालयातील तसेच सर्व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये व शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालये यांमधील गट-अ व गट-ब (राजपत्रित) संवर्गातील अधिकाऱ्यांचे कार्यमूल्यमापन अहवाल महापार प्रणालीत ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्यासाठी प्राथमिक परिरक्षक (Primary Custodian), अतिरिक्त परिरक्षक (Alternate Custodian), कार्यालयनिहाय युनिट (Organization Unit) व पार व्यवस्थापक यांची नियुक्ती शासन स्तरावरून करण्यात येत असून ती सोबत जोडलेल्या परिशिष्ट "अ" प्रमाणे राहिल.

३. अतिरिक्त परिरक्षक यांनी त्यांच्या नियंत्रणाखालील Organization Unit (OU) मधील अधिकाऱ्यांचे कार्यमूल्यमापन अहवाल तयार करण्यासाठी, OU मधील अधिकाऱ्यांच्या संख्येनुसार एक किंवा अधिक पार व्यवस्थापक नियुक्त करावेत.

४. याप्रमाणे नियुक्त करण्यात आलेल्या प्राथमिक परिरक्षक (Primary Custodian), अतिरिक्त परिरक्षक (Alternate Custodian), कार्यालयनिहाय युनिट (Organization Unit) व पार व्यवस्थापक यांनी संदर्भाधीन शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग दि.१५.१२.२०१७ मधील सूचनांनुसार कर्तव्य व जबाबदा-या पार पाडण्याची दक्षता घ्यावी.

५. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक क्र. २०१८०५१६१५१२४५७१०८ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( समीर ढेरे )

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- २) सह संचालक, तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय, मुंबई/पुणे/नाशिक/औरंगाबाद/अमरावती/नागपूर
- ३) संचालक, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई
- ३) संचालक, अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे (तंत्र शिक्षण संचालनालयामार्फत)
- ४) प्राचार्य, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अवसरी/कराड/जळगाव/औरंगाबाद/अमरावती/नागपूर/चंद्रपूर (तंत्र शिक्षण संचालनालयामार्फत)
- ५) प्राचार्य, शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, कराड/रत्नागिरी/औरंगाबाद/अमरावती (तंत्र शिक्षण संचालनालयामार्फत)
- ६) सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई
- ७) अपर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय यांचे स्वीय सहायक
- ८) निवड नस्ती/तांशि-१

शासन परिपत्रक, उच्च व तंत्र शिक्षण विभाग क्र.गोपअ-२०१८/प्र.क्र.१०४/१८/तांशि-१, दि. १६.०५.२०१८ सोबतचे परिशिष्ट-“अ”			
उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत तंत्र शिक्षण संचालनालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये व शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालये यांमध्ये कार्यरत गट-अ व गट-ब (राजपत्रित) संवर्गातील अधिकाऱ्यांचे कार्यमूल्यमापन अहवाल महापार प्रणालीत ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्याकरिता नियुक्त केलेले प्राथमिक परिरक्षक, अतिरिक्त परिरक्षक व Organization Unit (OU) खालीलप्रमाणे:-			
अ. क्र	प्राथमिक परिरक्षक (Primary Custodian)	अतिरिक्त परिरक्षक (Alternate Custodian)	Organization Unit (OU)
<b>शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये (पदवी)</b>			
१	संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई	सह संचालक, तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय, मुंबई	--
		सह संचालक, तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय, नागपूर	<ul style="list-style-type: none"> <li>प्राचार्य, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर</li> <li>प्राचार्य, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, चंद्रपूर</li> </ul>
		सह संचालक, तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय, नाशिक	<ul style="list-style-type: none"> <li>प्राचार्य, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव</li> </ul>
		सह संचालक, तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय, पुणे	<ul style="list-style-type: none"> <li>संचालक, अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे</li> <li>प्राचार्य, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अवसरी</li> <li>प्राचार्य, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड</li> </ul>
		सह संचालक, तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय, औरंगाबाद	<ul style="list-style-type: none"> <li>प्राचार्य, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद</li> </ul>
		सह संचालक, तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय, अमरावती	<ul style="list-style-type: none"> <li>प्राचार्य, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती</li> </ul>
<b>शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालये (पदवी)</b>			
२.	संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई	सह संचालक, तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय, मुंबई	<ul style="list-style-type: none"> <li>प्राचार्य, शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, रत्नागिरी</li> </ul>
		सह संचालक, तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय, पुणे	<ul style="list-style-type: none"> <li>प्राचार्य, शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, कराड</li> </ul>
		सह संचालक, तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय, औरंगाबाद	<ul style="list-style-type: none"> <li>प्राचार्य, शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, औरंगाबाद</li> </ul>
		सह संचालक, तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय, अमरावती	<ul style="list-style-type: none"> <li>प्राचार्य, शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, अमरावती</li> </ul>
<b>तंत्र शिक्षण संचालनालय</b>			
३.	संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई	सह संचालक, तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय, मुंबई/ नागपूर/ नाशिक/ पुणे / औरंगाबाद/ अमरावती	संबंधित सहायक संचालक, तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय, मुंबई/ नागपूर/ नाशिक/ पुणे/ औरंगाबाद/ अमरावती

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ			
४.	संचालक, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई	सचिव, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई	उप सचिव, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई
			उप सचिव, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, विभागीय कार्यालय, मुंबई
			उप सचिव, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, विभागीय कार्यालय, पुणे
			उप सचिव, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, विभागीय कार्यालय, औरंगाबाद
			उप सचिव, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, विभागीय कार्यालय, नागपूर